NIDHI GRANITES LIMITED

CIN-L51900MH1981PLC025677

26th May, 2022

To

The Manager
Department of Corporate Services

BSE Limited

P. J. Towers, Dalal Street,

Mumbai - 400001

Scrip Code: 512103

Sub: Publication of Audited Financial Results for the quarter and Financial Year ended on March 31st 2022.

Dear Sir/Madam,

In compliance with the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement of Audited Financial Results of the Company for the **Fourth Quarter and Year ended on 31**st **March, 2022** published in "**Financial Express**" (in English) and "**THE GLOBAL TIMES**" (in Marathi) on May 26, 2022.

You are requested to take same on your record.

Please take this letter on your record and disseminate the information under "Corporate Announcement" on your Exchange website.

Thanking you,
Yours faithfully,

For NIDHI GRANITES LIMITED

DARPA Digitally signed by DARPAN SHAH Date: 2022.05.26 11:09:02 +05'30'

Darpan Shah

(Managing Director)

DIN: 07650896

Particulars

2 Net Profit / (Loss) for the period (before tax, and

(after Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items)

and other Comprehensive Income (after tax)]

8 Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing

and discontinued operations) (not annulasied)

[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)

Exceptional and/or Extraordinary items)

3 Net Profit / (Loss) for the period before tax

4 Net Profit / (Loss) for the period after tax

5 Total Comprehensive Income for the period

Total Income From Operation

6 Equity Share Capital

1. Basic

2. Diluted

Dated: 24-05-2022

Place: Bhilwara

7 Other Equity (Reserves)

FINANCIAL EXPRESS

HATSUN AGRO PRODUCT LIMITED Registered Office: "DOMAINE" # 1/20A, Rajiv Gandhi Salai (OMR), Karapakkam, Chennai - 600 097 Tel: (91-44) 2450 1622 Fax: (91-44) 2450 1422. CIN: L15499TN1986PLCO12747 Website: www.hap.in

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE

The following share certificates of the Company have been reported lost/misplaced and the holders of the said share certificates have requested the Company for issue of Duplicate Share Certificates. Notice is hereby given that the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to the below mentioned persons unless a Valid Objection is received by the Company within 15 days from the date o SL FOLIO CERT. NO.OF DISTINCTIVE DISTINCTIVE NAME OF THE

J,	NO.	NO.	SMAKES	NO. FROM	NO. 10	SHAREHOLDER	
88	10524	237 1720 2922	1000 500 600	68328375 106079926 151494774	68329374 106080425 151495373	GANESAN S (DECEASED) GOMATHY G (CLAIMANT) KARTHIK G (DECEASED)	
	10140	482 1962 3072 6642	5000 2500 3000 738	68967921 106340099 151642221 161613661	68972920 106342598 151645220 161614398	M MAHALAKSHMI	

objection with all supporting documents with the Company at its Registered Office within 15 days from the appearance of this notice failing which the Company will proceed to issue Duplicate Share Certificate(s) the persons mentioned above and thereafter no objection to the issue of duplicate share Certificate will be entertained from any person(s). For Hatsun Agro Product Limited Sd/- G. Somasundaram

: 25.05.2022 Company Secretary XX Karnataka Bank Ltd.

Regd. & Head Office: P. B. No.599, Mahaveera Circle, Kankanady, Mangaluru - 575 002. Ph: 0824-2228222, E-mail: investor.grievance@ktkbank.com Website: www.karnatakabank.com, CIN: L85110KA1924PLC001128

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE

Notice is hereby given that the following share certificate(s) have been reported as lost/ misplaced and upon request from the shareholder(s)/legal heir(s) the Bank will proceed to issue duplicate share certificate(s) to the below mentioned person(s) unless a valid objection with all supporting documents is received by the Bank at its registered office within 15 days from the date of publication of this notice. No claim will be entertained by the Bank with respect to the original share certificate(s) subsequent to the issue of the duplicate thereof.

SI.		Gert No.		Dist	NO.	No. 01	Name of the	
No.	No.	From	To	From	To	Shares	Share Holder	
1	70000026	385676		30043415	30045914	2500	ARUNA S AITHAL	
	202010101100-004	451305		309769618	309770004	387		
2	70000025	385675		30040065	30043414	3350	SHANKAR AITHAL K	
	000000000000000000000000000000000000000	451304		309768898	309769617	720	(Deceased)	
3	17047	194804		7740151	7740200	50	GOVINDARAJU G V	
		341820		15389503	15389552	50		
		403775		44655837	44656056	220		
4	21620	405553		45708721	45709320	600	MANJUNATH KRISHNAMURTHY	
5	36572	265152		10825886	10825935	50	MANJUNATH K	
	3000-3010	408705		47966501	47987100	600	oc paramonal design	

For Karnataka Bank Ltd Place: Mangaluru Prasanna Patil Date: 25/05/2022 Company Secretary

AMTL

अन्नदाता

(Rs in Lacs)

Year Ended

31.03.2021

Audited

19,069.89

2,839.83

2,839.83

1,958.35

1,952.94

2,610.00

7.83

7.15

19,139.54 | 12,100.03

Year Ended

Audited

4,278.27

4,278.27

2,946.33

2,945.22

2,963.88

10.50

10.42

31.03.2021 31.03.2022

5,370.62 32,076.28

Audited

667.11

667.11

480.70

475.29

2,610.00

1.90

1.75

ADVANCE METERING TECHNOLOGY LIMITED Regd. Off.: LGF, E-8/1. Malviya Nagar, Near Geeta Bhawan Mandir, New Delhi - 110017

Corporate Office.: 6th Floor, Plot No-19 and 20, Sector-142 Tel: 0120 4531400, Email: corporate@pkrgroup.in, Web: www.pkrg			A2 NO 10 T-1000	
Audited Standalone Financial Results for the Quarter and Y Ended 31st March 2022 (₹ in		Audited Consolidated Financial Results fo Ended 31st March, 2022	r the Quarter and Year (₹ in '000)	
Standalone	Consolidated			
		320000011102010509	14 YEAR OF PROPERTY AND A ST.	

	Ended 31st March 2022 (₹ in '000)					Ended 31st	Ended 31st March, 2022 (₹ in '000)					
			Standalone			Consolidated						
Particulars	Quarter Ended			Year	Year Ended		Quarter Ended			Ended		
	Mar-22 (Audited)	Dec-21 (Unaudited)	Mar-21 (Audited)	Mar-22 (Audited)	Mar-21 (Audited)	Mar-22 (Audited)	Dec-21 (Unaudited)	Mar-21 (Audited)	Mar-22 (Audited)	Mar-21 (Audited)		
Total Revenue from operations	25,273.20	42,116.84	68,442.96	188,137.87	203,758.78	32,069.09	45,315.86	71,604.57	199,767.24	212,849.28		
Profit / (Loss) before tax	(22,186.58)	(9,577.42)	(31,255.41)	(28,388.19)	(82,867.53)	(24.497.22)	(10,161.27)	(27,792.87)	(26,793.86)	(83,685.67)		
Profit / (Loss) for the period after tax	(22,186.58)	(9,577.42)	(31,255.41)	(28,388.19)	(82,867.53)	(24,497.22)	(10,161.27)	(27,792.87)	(26,793.86)	(83,795.67)		
Total Comprehensive income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(22,214.48)	(9,762.84)	(29,651.15)	(28,234.86)	(81,912.85)	(24,561.50)	(10,428.46)	(26,416.66)	(26,996.58)	(83,223.77)		
Equity Share Capital	80,287.33	80,287.33	80,287.33	80,287.33	80,287.33	80,287.33	80,287.33	80,287.33	80,287.33	80,287.33		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA.	NA.	928,568.47	956,803.33	NA.	NA:	NA	878,347.59	905,344.17		
Earnings Per Share (Face value of Rs.5/- each)	1100000	14100000	200000	Constitution of	Development of the second	0000000	Marie	103255	2000	545000		
Basic:	(1.38)	(0.60)	(1.95)	(1.77)	(5.16)	(1.53)	(0.63)	(1.74)	(1.67)	(5.22)		
Diluted	(4.20)	(0.00)	/4 DES	14 771	(6.16)	14 625	10.631	14.745	(4.62)	16 225		

Notes: (1) The above standalone & consolidated financial results were reviewed by the Audit Committee at the meeting held on 25th May 2022 and approved and taken on record by the Board of Directors at the meeting held on 25th May 2022. (2) On account of Covid-19 pandemic, the Government of India had imposed a complete nation-wide lockdown on 24th March 2020 leading to emporarily shut down of company's manufacturing facilities and operation. Since then the Government of India progressively relaxed lockdown conditions and has allowed the industry to resume its operations in a phased manner. Again State Govternment of Uttar Pradesh imposed the lockdown on April 2021 onwards due to 2nd wave of Covid-19 Pendamic. The Company's operations and inancial results for the guarter and year ended 31st March 2022 have been adversely impacted. Further, the Company has made assessment of its liquidity position from the previous recoverability and carrying value of its assets and liabilities as on 31st March 2022. The Company has considered internal and external sources of information for making said assessment. On the basis of said assessment, the Company expects to recover the carrying amount of those assets and no material adjustment is included in the financial results. The impact of any events and development occurring after the date of financial results for the quarter and year ended 31st March 2022 may differ from the estimates as at the date of approval of these financial results and will be recognized prospectively Given the uncertainties associated with nature, present condition and longevity of Covid-19, the company will closely monitor any material changes arising out of prevailing economic conditions and impact of the same on the business of the company. (3) These standalone & consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid own in Indian Accounting Standard ('Ind AS') - 34 'Interim Financial Reporting', notified under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India. (4) The above is an extract of Audited Standalone & consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Audited Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.pkrgroup.in). (5) No Provision for Deferred Tax Liabilities/ Deferred Tax Assets including current tax has been recognized during the quarter and year ended 31st March 2022 due to carried forward business losses and unabsorbed depreciation. (6) In the aforesaid financials results the figures for the last quarter of the current and previous financial year are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the end of third quarter of the current and previous financial year which were subjected to limited review by statutory auditors.

Advance Metering Technology Limited

(P. K Ranade) Chairman-cum-Managing Director DIN-00005359

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of

Place:- Noida

Consolidated

Date: 25th May 2022

(Rs in lakh)

For and on behalf of the Board of Directors

(Sunil Kothari) Whole Time Director & CFO DIN 02056569

Industrial and Prudential Investment Company Limited Registered Office: 8/1/B Diamond Harbour Road, Kolkata 700 027

CIN: L65990WB1913PLC218486 tial.com

	Telephone no 033 4013 3000, E mail id contact@industrialpruder Website: www.industrialprudential.com								
Website: www.industrialprudential.com Standalone and Consolidated Audited Financial Results for the quarter and year ended 31st March 2022									
	Standalone								

KRISHANA PHOSCHEM LIMITED

Regd. Off.: 5-O-20, Basement, R.C. Vyas Colony, Bhilwara, 311001 Rajasthan

Website- www.krishnaphoschem.com, Email- secretarial@krishnaphoschem.com

CIN:L24124RJ2004PLC019288 | Ph.: 01482-237104, Fax: 01482-239638

Quarter ended

31.12.2021

Unaudited

10,744.48

1,091.20

1,091.20

788.94

788.94

2,963.88

2.95

2.88

Audited Financial Results For the Quarter & Year Ended 31st March 2022

[Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

31.03.2022

Audited

8,158.84

1,601.32

1,601.32

1,080.03

1,078.92

2,963.88

3.85

3.82

Note: (a). The above Audited Financial Results of the Company for the fourth quarter and year

ended 31st March, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board

of Directors at its meeting held on 24th May, 2022. (b). The above financial results are prepared in

accordance with Indian Accounting Standards ('IND AS') as prescribed under section 133 of the

companies Act, 2013 read with relevant rules issued there under.(C). The above is an extract of the

detailed financial results for the guarter and year ended 31st March 2022 filed with the Stock

the Stock Exchange www.nseindia.com and Company's website www.krishnaphoschem.com.

	94	Standarone				Consolidated					
SI	Particulars		Quarter ended		Year e	nded		Quarter ended			nded
No.		31st March 2022	31st December 2021	31st March 2021	31st March 2022	31st March 2021	31st March 2022	31st December 2021	31st March 2021	31st March 2022	31st March 2021
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Revenue from Operations	1,03.29	2,16.28	76.87	12,54.38	12,85.12	66.37	2,21.88	75.16	6,93.04	8,16.39
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	74.05	2,08.02	63.92	11,92.70	12,15.50	36.58	2,13.54	61.54	6,30.69	7,46.10
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	74.05	2,08.02	63.92	11,92.70	12,15.50	36.58	2,13.54	61.54	6,30.69	7,46.10
4	Share of Profit/loss of associates	(12)	-	7422		72.0	8,48.95	8,38.18	6,80.67	32,19.11	19,94.51
5	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	1,27.61	1,43.96	72.04	10,42.52	11,12.97	(63.86)	66.40	(8.93)	1,62.90	1,08.11
6	Other Comprehensive Income (Net of Taxes)	(3,13.58)	26,44.40	10,33.79	69,55.22	123,83.08	(2,59.11)	26,96.57	20,85.34	72,00.64	179,50.85
7	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(1,85.97)	27,88.36	11,05.83	79,97.74	134,96.05	6,90.28	36,81.89	28,36.48	108,87.54	205,83.35
8	Equity Share Capital (Face Value Rs 10)	1,67.58	1,67.58	1,67.58	1,67.58	1,67.58	1,67.58	1,67.58	1,67.58	1,67.58	1,67.58
9	Other Equity	***	(44)		372,09.90	296,31.11		200	1000	617,10.75	512,42.16
10	Earning per Share - Basic and Diluted	7.61	8.59	4.30	62.21	66.41	56.65	58.80	44.82	220.00	157.09

1. The above is an extract of the detailed format of the guarterly financial results filed with BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the standalone and consolidated financial results are available on the BSE Ltd's website: http://listing.bseindia.com and on the company's website: www.industrialprudential.com

2. The above financial results were reviewed by the audit committee and approved by the board of directors of the Company at their respective meetings held on 20th May 2022 and the limited review of the same is carried out

3. This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended, prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and the other recognised

accounting practices and policies to the extent applicable. For Industrial & Prudential Investment Company Limited

Chairman & Managing Director Place: Kolkata Dated: 20th May 2022

YUKEN INDIA LIMITED

Regd. Office: No 16 - C, Doddanekundi Industrial Area, Mahadevapura, Bangalore 560 048, India.

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2022 CIN: L29150KA1976PLC003017 (₹in lakhs, except per share data)

		STANDALONE				CONSOLIDATED				
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year E	nded	
SI.No.	Description	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	
000035000		AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	
1	Total Income from Operations	8,495.58	8,327.49	28,931.64	19,361.68	9,945.82	9,374.72	33,528.76	22,347.01	
2	Net Profit/(loss) for the period (before Tax and Exceptional Items)	504.43	1,367.37	1,887.10	959.22	593.35	1,362.54	1,927.94	573.50	
3	Net Profit/(loss) for the period (before Tax and after Exceptional Items)	504.43	1,367.37	1,887.10	959.22	593.35	1,362.54	1,927.94	573.50	
4	Net Profit/(loss) for the period (after Tax and after Exceptional Items)	309.78	1,039.42	1,287.66	751.05	456.89	1,090.89	1,376.37	518.61	
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)	295.74	1,016.37	1,273.62	728.00	440.09	1,067.95	1,359.57	495.67	
6	Paid up equity share capital (Face value Rs. 10/- per share)	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00	1,200.00	
7	Earnings per Share (of Rs.10/- each) (not annualised) - Basic & Diluted	2.58	8.66	10.73	6.26	3.78	9.11	11.42	4.38	

NOTE:

- (i) The above is an extract of the detailed format of Financial results for the quarter and year ended 31 March, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the stock exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's website www.yukenindia.com
- (ii) The above audited standalone and consolidated financial results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 25 May 2022. The Statutory Auditors of the Company have carried out audit of the above financial results.
- (iii) The Board of Directors have recommended payment of final dividend of 8% (₹0.80 per equity share) for the financial year ended 31 March 2022.

C P RANGACHAR Managing Director

F	KAKATIYA CEMENT SUG 1-10-140/1, 'GURUKRUPA', A CIN: L26942TG1979PLC002485	Ashok Na Webs	agar, Hy site : www.	derabad kakatiyace	-500 020 ements.co	
Extr	act of the Audited Financial Results for the Quarter	and year end	ded 31.03.2	022 (Rs.in lacs)	
SI No	PARTICULARS	Quarter ended 31.03.2022	Year ended 31.03.2022	Year ended 31.03.2021	Quarter ended 31.03.2021	
1.	Total income from operations (net)	3887.31	15440.31	12280.07	2705.63	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	100.71	2855.04	1456.44	367.18	

SI No.	PARTICULARS	Quarter ended 31.03.2022	Year ended 31.03.2022	Year ended 31.03.2021	Quarter ended 31.03.2021
1.	Total income from operations (net)	3887.31	15440.31	12280.07	2705.63
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	100.71	2855.04	1456.44	367.18
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	100.71	2855.04	910.61	367.18
4.	Net Profit for the period after tax (after Extraordinary items)	38.22	1936.21	125.35	(197.81)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	47.27	1945.26	125.38	(197.78
6.	Equity Share Capital	777.39	777.39	777.39	777.39
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	_30	22793.15	21077.39	-
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic/Diluted	0.49	24.91	1.61	(2.54

Notes:-

 The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 25.05.2022

 In terms of sec.133 of the Companies Act, 2013, the company has adopted Indian Accounting Standards (Ind.AS) w.e.f., 1" April 2017 and these financial results have been prepared in accordance with the above said Ind. AS.

. These Financial Results are published pursuant to Regulation 47 (1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

4. The above is an extract of detailed format of Financial Results for the Quarterly and Year ended 31.03.2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Quarterly and Year Financial Results are available on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and at www.nseindia.com and company's website at

5. The Board has recommended a dividend of Rs.3.00 per share (Face value of Rs.10 each) for the year ended 31.03.2022.

Place: Hyderabad Date: 25.05.2022 FOR KAKATIYA CEMENT SUGAR AND INDUSTRIES LTD. SD/- P. VEERAIAH CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR

NIDHI GRANITES LIMITED CIN No. L51900MH1981PLC02567

Registered Office: 503, Madhu Industrial Park, Mogra Cross Road, Next to Apollo Chambers, Andheri East, Mumbai- 400069, Website: www.nidhigranites.com EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2022

(Rs. In Lakhs)									
SR. NO.	PARTICULARS	Stand	lalone	Cons	olidated				
NO.		Year Ended 31.03.2022 (Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31.03.2022 (Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)				
1 2	Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the	10.81	15.45	1,594.42	15.45				
3	period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after	(6.77)	1.67	50.35	1.67				
4	Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after	(6.77)	1.67	50.35	1.67				
5	Exceptional and/or Extraordinary items) Total comprehensive income for the period	(6.77)	7.14	30.46	7.14				
6 7	(after tax) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as	(6.77) 75.00	7.14 75.00	30.46 75.00	7.14 75.00				
7	shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share of	130.21	136.98	167.66	136.98				
8	Rs. 10 Each (before extraordinary items) Basic : Diluted: Earnings Per Share of Rs. 10 Each (after	(0.90) (0.90)	0.95 0.95	4.06 4.06	0.95 0.95				
	extraordinary items) Basic : Diluted:	(0.90) (0.90)	0.95 0.95	4.06 4.06	0.95 0.95				
Note	es: The aforementianed results h	ava haan raviay	yod and rocomm	anded by the A	udit Committee				

- 1. The aforementioned results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 25th May, 2022 2. The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed
- with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (URL of the filings i.e. www.bseindia.com & www.nidhigranites.com)
- 3 As the Company has only one business segment, disclosure under Indian Accounting Standard 108 on "Operating Segment" issued by the Institute of Chartered Accountants of India is not applicable.

ForNidhi Granites Limited

DIN: 07650896

Place:Mumbai Darpan Shah Date: 25.05.2022 Managing Director

financialexp.epa

Date: 25.05.2022

Place: Bangalore

By Order of the Board of Directors

तारकर्ली बोट दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल, मृत्यूचा ढपका ढेवत सात जणांना अटक

तारकर्ली येथे काल, मंगळवारी मालक प्रफुल्ल गजानन मांजरेकर मोठी दुर्घटना घडली होती. २० पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटून दोघां जणांचा मृत्यू दुर्घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल देवबाग), घेण्यात आली आहे. या प्रकरणी बोट मालकासह सात जणांवर मृत्यूचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सातही तत्काळ अटकही करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार पर्यटक लैलेश प्रदीप परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात (वय ३६, रा.अणाव-कुडाळ) आला आहे.

(वय ५२, रा.तारकर्ली), बोट चालक फ्रान्सिस पास्कु लुद्रीक (५०, रा. देवबाग), सुयोग मिलिंद तांडेल रा. विकी फिलिप फर्नांडिस (३२, रा. देवबाग), प्रथमेश रामकृष्ण बसंधकर (३१, रा. दांडी मालवण), तुषार भिकाजी तळवडकर (३९, रा. तारकर्ली), विल्यम फ्रान्सिस लुद्रीक (५४, रा. देवबाग)

या घटने प्रकरणी बोट पोलिस उपनिरीक्षक नरळे हे करीत आहेत. काल स्कुबाडायव्हिंग बोट पलटी होऊन पर्यटकांच्या कारणीभूत तसेच इतर पर्यटकांच्या दुखापतीस ठरल्याप्रकरणी मालवण पोलिसांत काल, मंगळवारी रात्री दाखल करून पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे.

तारकर्ली घडलेल्या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले.

चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. मात्र

दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखत गाडीवरुन उडी

बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत

दुचाकी पूर्णतः जळून खाक झाली आहे. रवी



जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक करण्याचे आदेशही दिले होते. यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर रात्री उशिरा अटकेची ्या घटनेप्रकरणी सखोल चौकशी - कारवाई करण्यात आली आहे.

दुचाकीच्या सायलन्सर मधून अचानक मोठा धूर येत

असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. तेव्हा त्याने

लागल्याचा अंदाज येताच काही क्षणात दुचाकीवरून

बाजूला होत रेडकर यांने पाण्यासाठी धावाधाव सुरू

गोवा-डिचोली येथील अग्निशमन बंबला पाचारण

अलिबागमध्ये बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय तेजीत!

आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा नागरीकांचा आरोप?

अलिबाग : जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत असताना याचा फायदा घेत जारने पाणी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. पाणीटंचाईत गल्लोगल्ली आरओ प्लान्टचा व्यवसाय बोकाळला आहे. रायगड जिल्ह्यात आजच्या घडीला २५० ते ३०० पाणी शुद्ध करून विक्री करणारे प्लान्ट सुरू असून यातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे. पैसे कमविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून जारचे पाणी शुद्ध की अशुद्ध, हे तपासण्यासाठी कुठलीच यंत्रणा नाही. जारचे पाणी तपासण्याचे कोणतेही आदेश नसल्याचे सांगून अन्न व औषध प्रशासनाकडून आपली जबाबदारी झटकली जात

पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन भटकंती करण्यापेक्षा जारने पाणी विकत घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र यातील पाण्याच्या दर्जावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही. रायगड जिल्ह्यात लहान-मोठे तीनशेहून अधिक आरओ प्लान्ट सुरू आहेत. पनवेल तालुक्यात सर्वाधिक प्लान्ट आहेत. यातील केवळ १० मोठ्या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाची परवानगी आहे, तर १७ मध्यम आकाराच्या प्रकल्पांसाठी राज्य शासनाची परवानगी आहे. उर्वरित प्लान्ट कोणत्याही परवानगीशिवाय सुरू असून टंचाईग्रस्त नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन फिरण्यापेक्षा फोन करताच पाण्याचा जार विकत घेणे महिलांना सोयीचे जात आहे. त्यामुळे जारच्या पाण्याचा



कमी गुंतवणुकीत लाखोंचा नफा

सहा महिन्यांच्या हंगामी स्वरूपात सुरू होणारे आरओ प्लान्ट जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू आहेत. साधारण एप्रिल महिन्यापासून जारची मागणी वाढू लागते. या संधीचा फायदा घेत विक्रेते लाखो रुपये कमवतात. शासनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने कमी गुंतवणुकीत हे प्रकल्प सुरू झाले असून अनेकदा यासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर केला जातो.

व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, बाटलीबंद पाणी खरोखरच शुद्ध आहे का, त्यातील घटक आरोग्यास अपायकारक नाहीत ना, यासंदर्भात कोणतीही तपासणी केली जात नाही. पारदर्शक बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायासाठी शासनाची परवानी घेणे आवश्यक आहे; मात्र रंगीत जारमधील पाण्याच्या तपासणीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचे सांगण्यात आले.

रेशन घेण्याच्या नियमात होणार मोठा बदल



सरकारने रेशनच्या नियमात मोठा बदल केला आहे. हा बदल जून महिन्यापासून लागू होणार आहे. शिधापत्रिकाधारकांना या माहिती

केंद्र सरकारकडून राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मोफत गहू आणि तांदूळ वाटप केले जाते. हे वितरण पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केले जाते. आता या योजनेत गव्हाऐवजी तांदूळ दिला जाणार आहे. असे झाल्यास जूनपासून तुम्हाला गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल.

मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे ते सप्टेंबर या कालावधीत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी केला आहे. या बदलानंतर यूपी, बिहार आणि केरळमध्ये गहू

मोफत वितरणासाठी उपलब्ध होणार नाही. त्याचवेळी दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड पश्चिम बंगालमध्ये गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. या राज्यांमध्ये कार्डधारकांना गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल. उर्वरित राज्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यूपी-बिहारमधील गव्हाचे वाटप संपुष्टात येण्याचे कारण गव्हाची कमी खरेदी असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान सुमारे ५५ लाख मेट्रिक टन तांदळाचे अतिरिक्त वाटप करण्यात येणार असल्याचे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. हा बदल फक्त PMGKAY साठी आहे. याचा परिणाम असा होईल की

आपल्या दुचाकीने दोडामार्ग बाजारपेठेकडे येत राज्यात भाजपचे सरकार नसल्यानेच केंद्राकडून

काही राज्यांमध्ये गहू कमी होऊन पूर्वीपेक्षा जास्त तांदूळ दिला

निधीची अडवणूक, नीलम गोऱ्हेंचा आरोप सर्वच विभागांच्या शाश्वत विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी निधीची आवश्यकता आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, जीएसटी परताव्यापोटी केंद्र सरकारकडे राज्य सरकारचे ३८ हजार कोटी पड्न आहेत. केवळ राज्यात भाजपचे सरकार नसल्यामुळे

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत केला. जीएसटीचे पैसे हा हक्काचा असल्याचेही त्या म्हणाल्या. रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार

निधीची अडवणूक सुरू आहे,

असा आरोप विधान परिषदेच्या

की, केंद्र सरकारकडून दुजाभाव सुरू आहे. भाजपला सर्व राज्यांतील घटक पक्षांना संपवायचे आहे. तसा त्यांच्याकडून सुरू आहे. अशा शरद पवार यांनी राज्यात केलेला नवा प्रयोग यशस्वी झाल्याने भाजपला सत्तेपासून दूर रहावे लागले आहे. खदखद असल्याचे त्या म्हणाल्या.

दोडामार्ग जवळ चालती दुचाकी पेटली

घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना आज, तात्काळ दुचाकी थांबवली. दुचाकीला आग

हरिश्चंद्र रेडकर (रा.खोलपेवाडी), असे दुचाकी केली. मात्र तोपर्यंत आगीने दुचाकीला घेरले होते.

रवी रेडकर हा खोलपेवाडी येथील घराकडून करण्यात आले होते. तोपर्यंत दुचाकी जळून खाक

सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्राकडे प्रलंबित असलेले प्रश्न अगोदर सोडवून आणावेत, असे त्या

राज्यातील जनता त्यांचे परिषद घेऊन केंद्र सरकारवर

अनेक पर्यटन स्थळे, पुरातन वास्तू केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे आहेत. या स्थळांचा विकास करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. आमदार खासदार यांच्या फंडातून यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. विकासासाठी मान्यता नसल्याने अनेक पुरातन वास्तूंचा विकास खोळंबला असल्याचे

मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून केंद्राच्या पुरातत्त्व विभागाशी बोलून हे प्रश्न मार्गी लवण्याचे काम

गोऱ्हे यांनी सांगितले.



पुरातत्त्व विभागाशी बोलून ह प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणार माहिती उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

महाविकास आघाडीचेच सरकार

महाविकास आघाडीचेच सरकार राज्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपसभापती गोन्हे यांनी व्यक्त

CIN No. L51900MH1981PLC02567 कार्यालय : ५०३, मधु इंड्स्ट्रियल पार्क, मोगरा क्रॉस रोड, अपोलो चेम्बर्सच्य शेजारी, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०६९ संकेतस्थळ :www.nidhigranites.com ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त वर्षासाठी ऑडिटेड स्टैण्डअलोन व एकत्रित आर्थिक निकालांच्या विवरणाचा सा

निधी ग्रेनाइट्स लिमिटेड

sh.		समाप्त वर्ष ३१.०३.२०२२ (ऑडिटेड)	समाप्त वर्ष ३१.०३.२०२१ (ऑडिटेड)	समाप्त वर्ष ३१.०३.२०२२ (ऑडिटेड)	समाप्त वर्ष ३१.०३.२०२१ (ऑडिटेड)
१.	कामकाजा मधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०.८१	१५.४५	१,५९४.४२	१५.४५
₹.	का लाव धी साठी निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण बाबींपूर्वी)	(६.७७)	१.६७	५૦.રૂપ	१.६७
<i>₹</i> .	कर पूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किवा असाधारणबाबीं नंतर)	(६.७७)	१.६७	ч. ३ ч	१.६७
٧.	कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा / (त ो ट ा) (अपवादात्मक आ णि / कि वा असाधारण बाबीं नंतर)	(६.७७)	७.१४	३०.४६	७.१४
ч.	कालावधीसाठी एकूण सम्पूर्ण उत्पन्न (कर नंतर)	(६.७७)	७.१४	₹०.४६	७.१४
ξ.	इक्विटी शेअर कॅपिटल	७५.००	७५.००	७५.००	७५.००
9.	राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंद मध्ये दर्शविल्या प्रमाणे पुनर्मूल्यांकन राखीव रक्कम वगळता),	१३०.२१	१३६.९८	१६७.६६	१३६.९८
७.	प्रत्येक रु. १०/- चे प्रत्येकी शेअर उत्पन्न (असाधारण बाबीं पूर्वी) बेसिक : डायल्यूटेड :	(o.९o) (o.९o)	૦.૬૫ ૦.૬૫	४.०६ ४.०६	o.९५ o.९५
۷.	प्रत्येक रु. १०/- चे प्रत्येकी शेअर उत्पन्न (असाधारण बाबीं नंतर) बेसिक : डायल्यूटेड :	(o,9o) (o,9o)	0.84 0.84	४.०६ ४.०६	0.84 0.84

. वरील निकाल, ऑडिट कमिटीचे पुनरावलोकन व शिफारस प्रमाणे आहेत व तसेच २५ मे, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झालेले आहेत. २. वरील आर्थिक निकाल, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स,

२०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज येथे दाखल तिमाही / वार्षिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार मसुद्याचा सारांश आहे. तिमाही/वार्षिक आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप लिस्टेड कंपनीच्या व स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. (फायलिंग्सचा यआरएल अर्थात www bseindia.com व www.nidhigranites.com)

३. कंपनी फक्त एकाच व्यावसायिक क्षेत्रात कार्य संचालन करते, जेणे करून इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटर्स ऑफ इंडिया यांच्या द्वारे जारी ऑपरेटिंग सेगमेंट वरील इंडियन एकाउंटिंग स्टैण्डर्ड १०८ अंतर्गत प्रकटीकरण लागू नाही. निधी ग्रेनाइट्स लिमिटेड करिता सही/-

> दर्पण शाह व्यवस्थापकीय संचालव डीआईएनः ०७६५०८९१

मे. उप निबंधक सहकारी संस्था, मुंबई (परसेवा) यांचे कार्यालय दि. वृहर्मुंबई नागरी सहकारी वॅंक्स् असोसिएशन लि., मुंबई भारतीय क्रिडा मंदिर बिल्डींग, ४ था मजला, सहकार नगर जवळ नायगांव रोड नं.२६, वडाळा, मुंबई - ४०००३१.

जाहीर नोटीस

दि हिंदुस्थान को-ऑप. बँक लि.

होरायझन टॉवर, १ला व २रा मजला, जय शशांक को-ऑप. हौसिंग सोसायटी,

व्ही.एन. पुरव मार्ग, अंटीआय समोर, चुनाभट्टी, मुंबई-४०० ०२२.

अनुक्रमांक १ ते ४

लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

... जाब देणार

खालील दर्शविलेल्या विषयासंदर्भात जाब देणाऱ्यांना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणे साठी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने येत असुन खालील नमूद केलेल्या पुढील सुनावणी रोजी दिवसाचे १२.०० वाजता आपण स्वतःवरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण

सदर जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे :-

अ.	जाब देणाऱ्याचे नाव	ভাৰ	अर्ज	दावा/	दावा	पुढील
郖.		देणार	दाखल	अर्ज	रक्कम	सुनावणी
		क्रमांक	दिनांक	क्रमांक	रुपये	दिनांक
1	Mohammed Rashid Rajjabali Idarisi	1	25.03.22	1203	453575	10.06.22
	Irfan Ahmed Saeed Ahmed Khan	2		/22		
	Gulzar Waqar Khan	3				
2	Rekha Ashok Khakhrodiya	1	25.03.22	1204	620673	10.06.22
	Dattaram Dhondu Avasare	2		/22		
	Uttam Ghana Pawar	3				
3	Nandial Shyamial Yadav	1	25.03.22	1205	394811	10.06.22
	Shyamlal Rupa Yadav	2		/22		
	Brajesh Premnarayan Singh	3				
	Parbind Ramesh Dubey	4				
4	Rahul Lalasaheb Chavan	1	25.03.22	1206	222586	10.06.22
l	Lalasaheb Baliram Chavan	2		/22		
l	Ramdas Dharmaji Patil	3				
l	Kantaram Kisan Bankar	4				

ही नोटीस आज दिनांक २३/०५/२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



श्री. सुनिल बनसोडे उप निबंधक, सहकारी संस्था मुंबई (परसेवा), दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई

सही/-

कशेडी घाटात रसायनाच्या टॅकरला अपघात; एक टार, चालक जखमी

कशेडी घाटात २५ रोजी दुपारी २.३० चिरडून मृत्यू झाला आहे. जखमी चालकाला वाजण्याच्या सुमारास रसायनच्या टॅंकरला डेरवण येथील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन अपघात झाला. अपघातात टॅंकर चालक दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमी झाला असून टॅंकरमधून प्रवास

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील करत असलेल्या अन्य एकाचा टॅंकरखाली ३५, रायबरेली, उत्तरप्रदेश) हा रसायन

भगवानदीप राम लखन (वय सुमारे) येत होता.

भरलेला टॅंकर (जी. जे. १२, बी.टी. ८३४७) गुजरात येथून मुंबई-गोवा महामार्गावरून लोटे औद्योगिक वसाहतीत

.... Applicant/s

कारला खेडमध्ये अपघात, पाचजण जखमी

खेड: कल्याणवरून राजापूरला जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटुन रस्त्याच्या बाजुला असलेल्या संरक्षण रेलिंगवर कार आदळली. या अपघातात चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडनजीक गुरुवारी दि.१९ रोजी सकाळी ६.२० वा.च्या समारास हा अपघात झाला.

कृष्णा चोवबे (रा. कल्याण) हा त्याच्या ताब्यातील कार (एम.एच.०५, ई.एल. ८९८२) घेऊन कल्याण ते राजापूर येथे येथे जात असताना अपघात झाला. चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोटारीतून प्रवास करणारे रुपेश संदीप पांचाळ (वय २६), वनिता संदीप पांचाळ (वय १४), सिद्दीकी रुपेश पांचाळ (वय २२), यश योगेश पांचाळ (वय१९, सर्व रा.कल्याण) हे जखमी झाले. जखमींना कलंबणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

कडवई-चिखली रस्त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित

संगमेश्वर: तालुक्यातील कडवई-चिखली रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी रिक्षा मालक-चालक संघटना कडवई-तुरळ-चिखली यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. 23 मे पासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन गुरूवारी संध्याकाळी स्थगित करत असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी आंदोलनकर्त्यांना 23 मे पासून रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले, असे संघटनेच्यावतीने उपाध्यक्ष संदीप चिले यांनी सांगितले.

या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी सक्रीय पाठिंबा दिला होता. काम सुरू न झाल्यास बांधकाम विभागाविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) **Competent Authority**

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra(E), Mumbai 400 05

Application U/s. 11 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 61 of 2022

Asma Palace Co-Operative Housing Soc. Ltd., Chimbai Road, Bandra (West), Mumbai-400 050

VERSUS Mr. Tanveer Ahmed Shaikh,

20-A. 1st Floor, Room No. 202. Bandra West, Mumbai-400 050

Mr. Saiid A. Gafoor Khatija Aparments, Room No. 402,

4th Floor, Bazar Road, Bandra (West), Mumbai-400 050. Mr. Abdul Haque Abdul Khalique Khan 272/A, Juma Masjid Bldg., 3rd Floor,

No. 42 & 43, Belasts Road, Bombay Central, Mumbai-400 008 ...Promoters / Opponents/s

PUBLIC NOTICE

Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

The applicant has prayed for grant of certificate of entitlement of unilateral deemed conveyance in respect of land admeasuring 237 sq. meters bearing CTS No. C/217 of C ward, Bandra, in Mumbai Suburban District in favour of the Applicant Society. The hearing in the above case has been fixed on 09.06.2022 a

03.00 p. m. . The Promoter / Opponent/sandtheir legal heir sifany, or any person authority wishing to submit any objection, should appear in persor or through the authorized representative on 09.06.2022 at 03.00 p. m. before the undersigned together with any documents, he she / they want/s to produce in support of his / her objection

claim / demand against the above case and the applicant/s is

are advised to be present at that time to collect the written reply

if any filed by the interested parties. . If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against such interested

For District Deputy Registrar, SEAL Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s, 5A of the MOFA, 1963.

parties and the matter will be heard and decided ex-parte.